# **SWARNSARITA JEWELS INDIA LIMITED**

(Formerly known as Swarnsarita Gems Limited)

CIN: L36911MH1992PLC068283

Reg. Add.: Office No. 104, First Floor, 17/19, Swarn House, Dhanji Street, Zaveri Bazaar Mumbai-400002
Tel. no.: 022-43590000 Email: info@swarnsarita.com Website: www.swarnsarita.com

May 31, 2024

To, Asst. General Manager Department of Corporate Services **BSE Limited**, 14th Floor, P.J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai: 400 001, Maharashtra

Scrip Code: 526365 / Scrip ID: SWARNSAR

Subject: Newspapers cutting of advertisement regarding audited Financial Results for Quarter and year ended March 31, 2024 published in newspaper

Respected Sir/Madam,

Pursuant to requirement of Regulation 47 (1) (3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclosed herewith copy of advertisement of audited Financial Results for Quarter and year ended March 31, 2024 held on 29<sup>th</sup> May, 2024 at Office No. 104, First Floor, 17/19, Swarn House, Dhanji Street, Zaveri Bazaar, Mumbai-400002.

Publication for the above subject given in the following Newspaper:

- 1. Business Standard (English) dated 31.05.2024;
- 2. Mumbai Lakshdeep (Marathi) dated 31.05.2024;

You are kindly requested to take the above on record.

Thanking You,

Yours faithfully

FOR SWARNSARITA JEWELS INDIA LIMITED

**DEEPAK SUTHAR** 

**Company Secretary and Compliance Officer** 

# SWARNSARITA JEWELS INDIA LIMITED

(Earlier known as Swarnsarita Gems Limited)

Regd. Office: 10, Floor First, Plot 40/42, 1E, Ruby Chamber, Dhanji Street, Zaveri Bajar, Mumbadevi Mandvi ,Mumbai-400003, Maharashtra

Corp. Address: 104, First Floor, 17/19, Swarn House, Dhanji Street, Zaveri Bazaar Mumbai-400002
CIN: L36911MH1992PLC068283 Tel. No.: 022-43590000 E-mail: info@swarnsarita.com Website: www.swarn EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED 31ST MARCH 2024

STANDALONE CONSOLIDATED **PARTICULARS** QUARTER ENDED YEAR ENDED YEAR ENDED 31.03.2024 31.12.2023 31.03.2023 31.03.2024 31.03.2023 31.03.2024 31.03.2023 Total income from operations 15413.0 13974.0 68116.85 84765.8 76969.3 83990. Net Profit / (Loss) for the period (Before Tax & Extraordinary Items) 109.81 3.56 137.4 690.62 681.85 661.47 841. Net Profit/(Loss) for the period (After tax & extraordinary items) 73.03 2.67 107.2 479.3 629.1 508.64 510.10 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/Loss 623.52 for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 80.58 2.67 101.57 516.19 504.46 486.86 Paid up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each fully paid up) 2083.76 2083.76 2083.7 2083.76 2083.76 2083.76 2083.76 Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year ended 31.03.2023) 9743.46 9743.46 9743.4 9743.46 9743.46 9694.27 9694.27 Earnings Per Share (before & after extraordinary items) (face value of Rs. 10/- each) Basic: 0.35 0.01 0.5 2.44 2.44 2.30 3.0 0.35 0.01 0.51 2.44 2.44 3.01 Diluted 2.30

The above is an extract of the detailed format of Year Ended Financial Result filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosur Requirements) Regulation, 2015. The full format of the Year Ended Financial Results are available on the website of the Stock Exchange i.e. www.bseindia.com.The sam are also available on the Company website i.e. www.swarnsarita.com.

Figure of the previous period have been regrouped/rearranged wherever necessary to make them comparable with Current figure.

FOR SWARNSARITA JEWELS INDIA LIMITED

Sd/-SUNNY MAHENDRA CHORDIA

Place: Mumba Date: 29th May, 2024

WHOLE-TIME DIRECTOR DIN: 06664041

SSF LIMITED

CIN: L05001AP1968PLC094913 Regd. Office: Flat No. 102, Opel's The Iconic, D.No 9-29-7/2, Flat No. 102, Balaji Nagar, Siripuram, Visakhapatnam- 530003, Andhra Pradesh, India. Phone No: 0891-2564450. Email: ssflimited@yahoo.co.in; Website: www.ssflimited.com AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 315T MARCH, 2024

(INR in Lakhs except for EPS) For the Quarter Ended Year Ended 31-03-2024 | 31-12-2023 | 31-03-2023 | 31-03-2024 | 31-12-2023 SI **Particulars** (Un-audited) (Un-audited) (Un-audited) (Audited) (Audited) 1 Income from Operations 897.95 2,826.19 5,948.06 1,020.95 834.45 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and 32.60 11.96 259.40 66.5 63.63 or Extraordinary items# Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional 32.60 11.96 66.57 63.63 259.40 and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptiona 24.64 8.33 47.74 46.15 190.05 and/or Extraordinary items#) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit, 23.85 9.12 45.84 45.66 190.57 (Loss) for the period (after tax) 6 Equity Share Capital 665.67 665.67 665.67 665.67 665.67 Reserves(exculding Revaluation Reserves as shown in the 1.089.43 1,043.77 1,043.77 1,089.43 1,043.77 Audited Balance Sheet of the previous year) 8 Earning per equity share: (of INR 10 each) (not Annualized) 0.37 0.13 0.72 0.69 2.86 (1) Basic (2) Diluted 0.37 0.13 0.72 0.69 2.86

Note: The above is an extract of the detailed format of quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI(Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Website of the Metropolitan Stock Exchange of India Limited (MSE) at https://www.msei.in/ and on the Company's Website at www.ssflimited.com

Date: 30-05-2024 Place: Visakhapatnam

For SSF Limited V. Padmanabham, Managing Director (DIN: 01246827)

# ARIHANT FOUNDATIONS & HOUSING LTD.

Regd. Off: No.3, Ganapathy Colony, 3<sup>rd</sup> Street, Teynampet, Chennai - 600 018.

CIN:L70101TN1992PLC022299 | Email: investors@arihants.co.in | Website: www.arihantspaces.com EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31\* MARCH, 2024

(₹ in lakhs Standalone Consolidated **Quarter Ended** Year Ended **Quarter Ended** Year Ended **Particulars** 31.03.2024 | 31.12.2023 | 31.03.2023 | 31.03.2024 | 31.03.2023 | 31.03.2024 | 31.12.2023 | 31.03.2023 | 31.03.2024 | 31.03.2022 Total Income from Operations 4743 2167 2,276 2,425 9,017 Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items) 433 162 379 1098 195 1283 239 83 2038 (after Exceptional and / or Extraordinary items) 239 83 12 433 162 379 1098 195 2038 1283 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items) 183 323 116 1351 997 60 907 Total Comprehensive income for the period (Comprising Profit/ (Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)] 180 321 117 92 1349 1004 60 907 Paid-up Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserves As shown in the Balance Sheet of previous year) 17,136 Eamings Per Share (in ₹) 1.04 10.55 0.70 0.10 1.34

1. The above is an extract of the detailed format of Audited Standaione and consolidated financial results for the quarter and year ended 31.03.2024 filed with the Stock exchanges under Regulation 33 of the SEBI Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited financial results for Quarter and Year ended 31.03.2024 is available on the Stock Exchange websites a www.belndla.com and isloon the Company's website a twew.arinatspaces.com.

2. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on 30.05.2024.

3. The Company has only one Segment. Construction 4. As required by under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the review by the statutory auditors has been completed for the Quarter and year ender 31.03.2024 and the report has been forwarded to the stock exchange. The Report does not contain any qualification.

Previous period's figures have been regrouped/ reclassified whereever required.

BY ORDER OF THE BOARD FOR ARIHANT FOUNDATIONS & HOUSING LIMITED

Chairman & Managing Director

DIN: 01729641

KAMAL LUNAWATI MANAGING DIRECTOR DIN:00087324

Place: Chenna

Date: 30.05.2024

# **KBS INDIA LIMITED**

CIN: L51900MH1985PLCO35718 Regd Off: 502 commerce House, 140, Nagindas Master Road, Fort, Mumbai-400001 Tel No: 40362626, Fax No:40362618

Website: www.kbs.co.in, E-mail:kbs@kbs.co.in EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024

				Rs. in Lakh	(Except EPS)
Particulars	FOR THE QUARTER ENDED 31.03.2024 (Audited)	FOR THE QUARTER ENDED 31.12.2023 (Unaudited)	FOR THE QUARTER ENDED 31.03.2023 (Audited)	FOR THE YEAR ENDED 31.03.2024 (Audited)	FOR THE YEAR ENDED 31.03.2023 (Audited)
Total Income from operations	186.39	43.36	77.68	346.87	210.13
Net Profit / (Loss) for the period					
(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	75.30	(47.10)	10.68	5.89	20.57
Net Profit / (Loss)for the period before tax					
(after Exceptional and/or Extraordinary items.)	75.30	(47.10)	10.68	5.89	20.57
Net Profit / (Loss) for the period after tax					
(after Exceptional and/or Extraordinary items).	76.59	(47.10)	9.66	7.18	17.00
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss)					
for the period (After Tax) and Other comprehensive income (After Tax)]	76.59	(47.10)	9.66	7.18	17.00
Equity share capital (Face Value of Rs. 1/-each)	1,082.12	1,082.12	1,032.12	1,082.12	1,032.12
Reserves (excluding Revaluation Reserves as per balance sheet					
of previous accounting year)					
Earnings Per Share (of Rs. 10/-each)					
(for continuing and discontinued operations):-					
1. Basic:	0.07	(0.04)	0.01	0.01	0.02
2. Diluted:	0.07	(0.04)	0.01	0.01	0.02

# Notes :

Place: Mumbai

Dated: 30th May, 2024

- The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for quarter and year ended 31st March, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Financial Results and its extracts are available on the website of the Company i.e. www.kbs.co.in and on the website of BSE Ltd. i.e www.bseindia.com
- The financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on Thursday, 30th May, 2024. The financials results are prepared in accordance with the Indian Accounting Standard (Ind-AS) as prescribed unde section 133 of the Companies At, 2013, read with relevant provisions issued thereunder.
- The figures for the guarter ended March 31, 2024 and March 31, 2023 are balancing figures between the audited figure in respect of the
- full financial year and published year to date figures upto the third quarter of the relevant financial year.
- 4. Previous periods's figures have been regrouped and reclassified, wherever necessary, to correspond ith those of the current period. For KBS India Limited By the order of the Board Sd/-**Tushar Shah**



# **SNOWMAN LOGISTICS LIMITED**

CIN: L15122MH1993PLC285633 | Regd. Office: Plot No. M8, Taloja Industrial Area, MIDC, Raigad, Navi Mumbai, Maharashtra - 410206 | Corporate Office: No. 54, Old Madras Road, Virgonagar, Bangalore, India - 560049 | Website: www.snowman.in

Email: investorrelations@snowman.in | Tel: +91 80 67693700 | Fax: +91 80 39939500

Particulars	31.03.2024 (Audited)	Quarter Ended 31.12.2023	31.03.2023	Year E 31.03.2024	nded 31.03.2023
			31.03.2023	31.03.2024	21 02 2022
	(Audited)	10000 000 000			31.03.2023
- 1 0		(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
Total Income from Operations (Net)	12,653.94	12,404.57	11,234.57	50,337.09	41,764.77
Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	783.81	653.95	696.99	2,524.65	2,150.23
Net Profit/ (Loss) for the period before Tax after Exceptional and/or Extraordinary Items)	783.81	653.95	696.99	2,524.65	2,150.23
Net Profit / (Loss) for the period after Tax after Exceptional and/or Extraordinary Items)	214.92	424.81	509.79	1,270.77	1,339.52
Total comprehensive income	262.24	431.17	406.79	1,314.28	1,236.20
Paid-up Equity Share Capital (Face Value Rs. 10 each per equity share)	16,708.80	16,708.80	16,708.80	16,708.80	16,708.80
Reserves (excluding Revaluation Reserves) as shown n the Audited Balance Sheet of Previous Year)	8		-	25,097.06	25,453.66
Earnings Per Share (of Rs. 10 each) (for continuing and discontinued operations)					
Basic Rs.	0.13	0.25	0.31	0.76	0.80
E V S F O R R F E	xceptional and/or Extraordinary Items) let Profit/ (Loss) for the period before Tax lafter Exceptional and/or Extraordinary Items) let Profit / (Loss) for the period after Tax let Profit / (Loss) for the period after Tax let Profit / (Loss) for the period after Tax let Profit / (Loss) for the period after Tax let Profit / (Loss) let Profit / (L	xeeptional and/or Extraordinary Items)  let Profit/ (Loss) for the period before Tax after Exceptional and/or Extraordinary Items)  let Profit / (Loss) for the period of Tax after Exceptional and/or Extraordinary Items)  let Profit / (Loss) for the period after Tax after Exceptional and/or Extraordinary Items)  214.92  214.92  216.224  aid-up Equity Share Capital (Face Value s. 10 each per equity share)  serves (excluding Revaluation Reserves) as shown the Audited Balance Sheet of Previous Year)  arnings Per Share (of Rs. 10 each) (for ontinuing and discontinued operations)  Basic Rs.  0.13	xeeptional and/or Extraordinary Items) left Profit / (Loss) for the period before Tax lafter Exceptional and/or Extraordinary Items) let Profit / (Loss) for the period before Tax lafter Exceptional and/or Extraordinary Items) let Profit / (Loss) for the period after Tax lafter Exceptional and/or Extraordinary Items) let Profit / (Loss) for the period after Tax lafter Exceptional and/or Extraordinary Items) let Profit / (Loss) for the period after Tax lafter Exceptional and/or Extraordinary Items) let Profit / (Loss) for the period after Tax lafter Exceptional and/or Extraordinary Items) let Profit / (Loss) for the period after Tax lafter Exceptional and/or Extraordinary Items) let Profit / (Loss) for the period after Tax lafter Exceptional and/or Extraordinary Items) let Profit / (Loss) for the period after Tax lafter Exceptional and/or Extraordinary Items) let Profit / (Loss) for the period after Tax lafter Exceptional and/or Extraordinary Items) let Profit / (Loss) for the period after Tax lafter Exceptional and/or Extraordinary Items) let Profit / (Loss) for the period after Tax lafter Exceptional and/or Extraordinary Items) let Profit / (Loss) for the period after Tax lafter Exceptional and/or Extraordinary Items) let Profit / (Loss) for the period after Tax lafter Exceptional and/or Extraordinary Items) let Profit / (Loss) for the period after Tax lafter Exceptional and/or Extraordinary Items) let Profit / (Loss) for the period after Tax lafter Exceptional and/or Extraordinary Items) let Profit / (Loss) for the period after Tax lafter Exceptional and/or Extraordinary Items) let Profit / (Loss) for the period after Tax lafter Exceptional and/or Extraordinary Items) let Profit / (Loss) for the period after Tax lafter Exceptional and/or Extraordinary Items) let Profit / (Loss) for the period after Tax lafter Exceptional and/or Extraordinary Items) let Profit / (Loss) for the period after Tax lafter Exceptional and/or Extraordinary Items) let Profit / (Loss) for the period after Tax lafter Exceptional and/or E	xeeptional and/or Extraordinary Items) left Profit / (Loss) for the period before Tax lafter Exceptional and/or Extraordinary Items) left Profit / (Loss) for the period of Extraordinary Items) left Profit / (Loss) for the period after Tax lafter Exceptional and/or Extraordinary Items) left Profit / (Loss) for the period after Tax lafter Exceptional and/or Extraordinary Items) left Profit / (Loss) for the period after Tax lafter Exceptional and/or Extraordinary Items) left Profit / (Loss) for the period after Tax lafter Exceptional and/or Extraordinary Items) left Profit / (Loss) for the period after Tax lafter Exceptional and/or Extraordinary Items) left Profit / (Loss) for the period after Tax lafter Tax lafter Exceptional and/or Extraordinary Items) left Profit / (Loss) for the period after Tax lafter	18.00   18.0

a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI

(Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the web-sites of the Stock Exchange www.nseindia.com and www.bseindia.com and the listed entity (www.snowman.in)

Place: New Delh

On behalf of the Board of Directors For Snowman Logistics Limited

Prem Kishan Dass Gupta

Jammu and Kashmir Bank Ltd. CIN: L65110JK1938SGC000048

Registered Office: M. A. Road, Srinagar - 190 001 Tel: 0194-2483775, Fax: 0194-2481928 Website: www.jkbank.com

**J&K** Bank Serving To Empowe

Dated: May 30, 2024

# Email: board.sectt@jkbmail.com NOTICE

Notice is hereby given that the certificates in respect of the under - mentioned shares of J&K Bank have been lost/misplaced and the holders of the said shares have applied to J&K Bank Ltd/ M/s KFin Technologies Ltd. (Share Transfer Agent) for issue of Duplicate Share Certificates.

S. No	Name of the Shareholder	Folio No.	Certificate	Distinctive	No of	Address
			No.	No.'s	Shares	
1.	Siraj-ud-Din Mir	JKB001154	502157	3907111- 3922860	15750	Bus Stop, Saida Kadal, Srinagar, Jammu and Kashmir-190003
2.	Masood UI Nissa	JKB043511	504334	8789341- 8795340	6000	Bani Tower Saloora, Canal Road Saloora, Tulmulla, Srinagar, Kashmir, India-191131

The Public is hereby warned against purchasing or dealing in any way with above share Certificate(s). Any Person(s) who has/have any claim(s)/objection in respect of the said shares should lodge such claim(s)/objection with the Bank at the Corporate Headquarters. M. A. Road, Srinagar/Share Transfer Agent at the address given below, within fifteen days from the date of Publication of this notice, after which no claim(s) will be entertained and the Bank/Share Transfer Agent will proceed to issue Duplicate Share Certificates.

Jammu and Kashmir Bank Limited **Board Secretariat** 

Corporate Headquarters M. A. Road, Srinagar – 190 001, Kashmir

For Jammu and Kashmir Bank Ltd. Ref. No.: 03/2024-25

Place: Srinagar Date: 30th May, 2024

Share Transfer Agent M/s KFin Technologies Ltd. Selenium Tower B, Plot 31&32 Financial District, Nanakramguda, SeriIngampally Mandal, Hyderabad 500 032

> Sd/-(Mohammad Shafi Mir) **Company Secretary**

> > (Rs. In lakhs)

# PIONEER INVESTCORP

(CIN: L65990MH1984PLC031909)

Regd. Office: 1218, Maker Chambers V, Nariman Point, Mumbai 400 021. Tel. no. 022 - 6618 6633 / Fax no. 2204 9195 Website: www.pinc.co.in email.: investor.relations@pinc.co.in

Audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and year ended 31st March, 2024.

			STANDALONE				CONSOLIDATED				
Si		Current quarter ended 31.03.2024 (Unaudited / reviewed)	Quarter ended 31.12.2023 (Unaudited	(Unaudited	figures for the current period 31.03.2024	figures for the previous period ended 31.03.2023	Current quarter ended 31.03.2024 (Unaudited /reviewed	Quarter ended 31.12.2023 (Unaudited	Quarter ended 31.03.2023 (Unaudited	the current period 31.03.2024	Year to date figures for the previous period ended 31.03.2023 (Audited)
1	Total Income from operations (Net)	855.36	633.35	730.91	2644.97	2360.45	1655.64	863.69	979.98	4101.81	3234.71
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, exceptional and/or extraordinary items)	190.75	53.33	126.55	309.65	214.54	541.64	40.61	167.28	666.06	359.29
3	Net Profit / (Loss) for the period before Tax, (after exceptional and/or extraordinary items)	190.75	53.33	126.55	309.65	214.54	541.64	40.61	167.28	666.06	359.29
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinay item)	150.91	39.69	40.95	243.49	115.92	334.12	29.83	26.57	406.96	205.56
5	Total Comprehensive Income for the period (comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive Income	(138.78)	37.79	31.32	(38.20)	123.36	47.24	27.08	16.91	127.18	230.03
6	Equity Share Capital	1229.69	1229.69	1229.69	1229.69	1229.69	1229.69	1229.69	1229.69	1229.69	1229.69
7	Earning Per Share (for continuing and discontuning operations)( of Rs.10/- each)										
Г	Basic	1.23	0.32	0.33	1.98	0.94	2.72	0.24	0.22	3.31	1.67
1	Diluted	1.23	0.32	0.33	1.98	0.94	2.72	0.24	0.22	3.31	1.67

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results - as per IND AS compliant filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly Financial Results are available on Company's website www.pinc.co.in and on the BSE website "2. The Group is engaged primarily in the business of Financing and all its operations are in India only. Accordingly, there is one reportable segment as per Ind AS 108 on 'Operating Segments' in respect of the Group.

3. Figures pertaining to previous year/periods have been re-grouped and re-arranged wherever necessary

For PIONEER INVESTOORP LIMITED.

Place: Mumbai Date: 30/05/2024

**GAURANG GANDHI** MANAGING DIRECTOR

# **INNOVASSYNTH INVESTMENTS LIMITED**

CIN: L67120MH2008PLC178923 Regd. Office: Flat No. C-2/3, KMC No.91, Innovassynth Colony, Khopoli - 410203, Maharashtra

Website: www.innovassynthinvestments.in | E-mail: secretarial@innovassynthinvestments.in EXTRACT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024

		SIST WANCE	1, 2024	(t III Eakiis)			
			STANDALONE	CONSOLIDATED			
s.	Particulars	Quarter	Year ended	Quarter	Quarter	Year ended	Quarter
No.		ended 31st	31st March,	ended 31st	ended 31st	31st March,	ended 31st
		March, 2024	2024	March, 2023	March, 2024	2024	March, 2023
		Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations		*	-		-	*
2	Net Profit / (Loss) for the period						
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(21.42)	(69.55)	(16.08)	930.75	(84.41)	422.40
3	Net Profit / (Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(21.42)	(69.55)	(16.08)	930.75	(84.41)	422.40
4	Net Profit / (Loss) for the period after tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(21.42)	(69.55)	(16.08)	930.75	(84.41)	422.40
5	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
	and Other Comprehensive Income (after tax)]	(21.42)	(69.55)	(16.08)	930.74	(84.42)	575.93
6	Equity Share Capital	2,427.80	2,427.80	2,427.80	2,427.80	2,427.80	2,427.80
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown						
	in the Audited Balance Sheet of the previous year*#	-	-		-	-	-
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each)**						
	(for continuing and discontinued operations) -						
	1. Basic:	(0.09)	(0.29)	(0.07)	3.83	(0.35)	1.74
	2. Diluted:	(0.09)	(0.29)	(0.07)	3.83	(0.35)	1.74

The standalone and consolidated audited financial results of the company for the guarter and year ended 31st March, 2024 have been reviewed by Audit Committee at their meeting held on 29th May, 2024 and approved by the Board of Directors in its meeting held on 29th May, 2024. The Statutory Auditors of the Company have reviewed above results for quarter and year ended 31st March, 2024.

Note :- The above is an extract of the detailed format of quarter and year ended financial results for 31st March, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the quarterly financial results are available on the Stock Exchanges Website- www.bseindia.com and on the company's websitewww.innovassynthinvestments.in.

For and on behalf of the Board of Directors of Innovassynth Investments Limited Dr Hardik Joshipura Sameer Pakhali CS and CFO

Place : Khopoli Date: 29th May, 2024

CMD DIN: 09392511



### जाहीर सूचना

ोथे सूचना देण्यात थेत आहे की, खाली नमुद केलेली मालमत्ता भीमती शर्मिला शर्द वडके, स्वर्गीय विष्णु लक्ष्मण पुणेकर यां लगी, वय ७१ वर्षे, आधारकार्ड क्र.६५०७ ३२५६ ३८०९, पॅन क्र. जिपेनिही५२०१क्यु, मालमत्ता पत्ताः पलॅट क्र.ए–००१, अमेया अपार्टमेंट त्रफळ २३३.०३८ चौ.फु. तत्सम २१.६५ मी. कार्पेट क्षेत्र, तळमजर तंत्रकळ रेड.०.४८ ची.फु. तत्स्य रे.१.६५ मी. कारंट ब्रांज, तत्स्य त्रात्रकाला, जे. अभ्येव को-आंचेटिक होसिंग सोबायति लिप्टिक स्पृण्य नात इमात, तीटीएस क्र.६६९, एल.टी. रोड. रहिस्स-पश्चिम, गुंबई-४००६६८, तहामष्ट्र बांच्या मालकीची आहे. युढे नमुद करणवाय वेव आहे कीं, बस् पृष्टु केलेली मालकात्रकार्याचित्रकाल्या पुण्डेकच योज प्राप्त केली जीता केली होता, यांचे २३.०५.२०१६ हो जी नियन झाले. स्वार्गीय विषयम इस्ते पुणेकर, स्वर्गीय विष्णुलक्ष्मण पुणेकर यांची पत्नी २.१२.२०२२ रोजी निधन झाले. येथे निश्चित करण्यात येत आहे र्क च्या आधारावर वर नमुद्र मालमत्ता **श्रीमती शर्मिला शरद वडवे** व्यर्गीय विष्ण लक्ष्मण पणेकर यांची मलगी यांच्या मालकीची आ व्याचा वष्णु लक्ष्मण पुणाकर याचा मुलला थाच्या मालकाया आहे. मनवदेशीर वससदार ?) श्री. शैलेश एस. षडके (मुलगा), वय ४७ वर्षे, २) श्री. संदेश एस. षडके (मुलगा), वय ४५ वर्षे , ३) श्री. नेलेश एस. षडके (मुलगा), वय ४५ वर्षे आहेत. जर वर नमुद व्यविहेक अन्य कोणा व्यक्तीस सद्र मालमतेवावत काही दावा, अधिकह, हक, हित, मागणी असल्यास त्यांनी सदर जाहिरात प्रकाशन तारखेपार् १४ दिवसात कळवावे.

दिनांकः ३१.०५.२०२४ सही/- वकील चेतन यादव ठेकाण: **मुंखई** तपोवन, माधव धाम, हनुमान मंदिरा बाजुला, मालाड (पुर्व) पश्चिम उपनगर, मंबई-४०००९७, संपर्क: **९९६९६३४९२** 

# रोज वाचा 'दै. मुंबई लक्षदीप'

ऑर्चिड ट्रायो को - ऑपरेटीव्ह हैं। सो . लि . , गट नं . ८२, वालीवली, बदलापूर (पश्चिम), तालुका - अंबरनाय, जिल्हा - ठाणे . या संस्थेचे ाभासद असलेल्या व संस्थेची सदनिका ए - ७०२ धारण करणारे श्री प्रदीप दत्ताराम साळी ज्यांचे नाव भागपत्रावर दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यांचा मृत्यू दिनांक ०२ .०२ .२०२४ रोजी झाला असून समभाग पत्र क्र .२९ व भाग क्रमांक २८१ ते २९० संस्था नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात मलेत असलेले ५० टक्के भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्या संबंधी व सदर समभाग पत्र भागपत्रावर पहिल्या कमांकावर नार्व असले वण प्रदीप साळी या सभासदास देण्यासाठी सुचना प्रसारित करत आहे व अन्य मागणीदार / हरकतदार यांच्याकडून हक्क / मागण्या / हरकती नागविण्यात येत जाहेत .ही नोटील प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासुन १५ दिवसात त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा इरकर्तीच्या पुर्ट्य आवश्यक त्य कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत .जर वर नमूद केलेल्या गुदतीत कोणीही व्यक्तीकडून हक्क / मागण्या / किंवा इरकत साद ाल्या नाही तर मयत समासदाचे संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनुस कार्यवाही करण्याची संस्थेला मोकक्रीक राहील .जर असा कोणत्याही हक्क मागण्या हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेल्या उपविधीनसार कार्यवाही ьरण्यात येईल ∙नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास हरकतदारास पहाण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे दुपारी ४ ∙०० ते ध्याकाळी ६.00 पर्यंत नोटिस दिल्याच्या तारखेपासून नोटिशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहिल -

ठिकाण ३ बदलापूर ऑर्विड ट्रायो को है। सो लि दिनांक : ३१.0५.२०२ अध्यक्ष / सचिव

### PUBLIC NOTICE Late Mr. KANHAIYA PANDURANG KADAM (Death Certificate Reg. No. D-2022:27

90147-001555) was a Member of the Sangv Nagar Shivang A Wing Co-Op. Housing Society Ltd., having address at Hatkesh, Mira Road East, Dist. Thane - 401107, for the Flat No. A-303 in the building died on 01/04/2022 without making a nomination for his share. Mrs. Varsha Kanaiya Kadam (wife), M Kirti Kadam (Son), Mr. Nitin Kanaiya Kadam (Son) AND Miss. Purnima Kanaiya Kadam (Daughter), legal heirs of the Late Mr. Kanhaiya Pandurang Kadam through their Advocate S. A. H. Zaidi, hereby invite: claims or objections from the heir or heirs of other claimants /objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital /property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of sucl documents and other proofs in support of his /her /their claims /objections for transfer of shares and interest of the deceased membe in the capital /property of the society. If no claims /objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital /property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims objections, if any, received by the legal heirs of Late Mr. KANHAIYA PANDURANG KADAM or Advocate S. A. H. Zaidi for the transfer of shares and interest of the deceased member in the capital /property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. copy of the registered bye-laws of the societ is available for inspection for the claimant /objectors, from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of Mrs. Varsha Kanaiya Kadam (wife) Mr. Kirti Kadam (Son), Mr. Nitin Kanaiya Kadam (Son) AND Miss. Purnima Kanaiya Kadam (Daughter) Advocate Saved Anwar Hussain Zaidi Shop 116/A, Trivedi Plaza, Haidery Chowl Mira Road (E), Dist: Thane-401107 Date: 31/05/202

#### **Hind Commerce Limited** CIN: L51900MH1984PLC085440

Regd, Off: 307, Arun Chambers, Tardeo Road, Mumbai - 400 034 Tel No. +91-22-4050 0100 website: www.hindcommerce.com email id: investor@hindcommerce.com

#### **EXTRACT OF AUDITED FINACIAL RESULTS FOR THE** QUARTER AND YEAR YEAR ENDED 31 st March 2024.

PARTICULARS  Total income from operations	3 months ended  Audited 31.03.2024	Year to date figures for the current period ended Audited 31.03.2023	Corresponding 3 months ended in the previous year Audited 31.03.2024
Total income from operations	31.03.2024		71111111111
Fotal income from operations		31.03.2023	31.03.2024
Total income from operations	407.08		
	407.30	646.02	13.40
Net Profit / (Loss) for the period (before Tax Exceptional and/or Extra Extraordinary items*)	12.89	38.85	(1.67)
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extra Extraordinary items*)	12.89	38.85	(1.67)
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extra Extraordinary items*)	5.75	27.46	(3.8)
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprensive Income (after tax)	-66.65	-18.41	-18.41
Equity Share Capital	300.00	300.00	300.00
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)			
earnings Per Share (of `10/-each) (for continuing and discontinuing operations)	·		
Basic:	0.19	0.92	(0.13)
Diluted:	0.19	0.92	(0.13)

- Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com) and the listed entity (UR
- . The above financial have been reviwed and recommed by audit committee and have been approved and taken on record by the board of Directors at its Meetin held on 29-05-2024.
- The Audit is required under register 33 of the sebi listing and other disclosur requirement regulation 2015, has been complied by the Auditor of the company.

**For Hind Commerce Limited** 

Sd/-UMESH LAHOTI MANAGING DIRECTOR (DIN 00361216) Place: Mumbai Date: May 30, 2024

# SUYOG GURBAXANI FUNICULAR ROPEWAYS LIMITED

CIN: L45203MH2010PLC200005 18, Suyog Industrial Estate, 1st Floor, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai, Maharashtra, India, 400083.

## Tel No.: 022- 25795516/ 25778029 | Email: sgfrpl@gmail.com | Web: www.sgfrl.com STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR & YEAR ENDED 31st MARCH, 2024

		INR in Hundred's, Except Earning per Shares									
0			Half Year ended		Year e	ended					
Sr. No.	Particulars	March 31, 2024	September 30, 2023	March 31, 2023	March 31, 2024	March 31, 2023					
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited					
I.	Total Income from Operation										
	(a) Revenue from Operations	52,02,082.58	11,09,810.93	11,74,272.79	63,11,893.51	18,00,569.75					
	(b) Other Income	4,996.27	46.26	(13,601.23)	5,042.53	2,003.45					
	Total Income	52,07,078.86	11,09,857.18	11,60,671.56	63,16,936.04	18,02,573.20					
II.	Total Expenses	46,68,731.09	8,64,230.75	10,69,688.09	55,32,961.84	18,01,743.07					
Ш.	Profit / (Loss) from operations before exceptional			-	-						
IV.	Profit Before Tax (III - IV)	5,38,347.76	2,45,626.44	90,983.47	7,83,974.20	830.13					
V.	Profit/(Loss) for the period	5,08,431.11	2,78,389.94	1,21,544.61	5,58,527.77	31,391.27					
VI.	Paid-up equity share capital	24,86,222.20	24,86,222.20	24,86,222.20	24,86,222.20	24,86,222.20					
VII.	Face value of equity share capital	10.00	10.00	10.00	10.00	10.00					
VIII.	Earning per Equity shares										
(1)	Basic earnings per equity share	2.04	1.12	0.49	2.25	0.13					
(2)	Diluted earnings per equity share	2.04	1.12	0.49	2.25	0.13					

# Note:

- The above Standalone results have been reviewed by Audit Committee and taken on record by the Board of Directors in their meeting held on May 30th, 2024. The Report of Statutory Auditors is being filed with the Bombay Stock Exchange and the same is available on Company's website.
- The Company has been awarded the work to design, engineer, procure, finance, construct, operate and maintain Funicular Ropeway on Build, Operate & Transfer (BOT) basis at Saptashrungi Gad, Vani, Kalwan, Nashik, and to charge and collect the toll fees as per Concession Agreement dated 12.01.2010, executed with Government of Maharashtra, Public Works Department, and in the Managements Opinion this is the only segment and hence there are no separate reportable segment as per AS-17 on "Segment Reporting".
- These results have been prepared in accordance with SEBI Listing Regulations and SEBI Circulars issued from time to time, applicable Accounting Standards and Companies Act 2013 read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India..
- As mentioned in the note 2, company has also taken work contract in the same segment for Malang Gadh in Thane District of Maharashtra and the work in progress ensuring complition of work till the end of September-2024 for that unbilled Revenue is booked as per IND AS.
- Previous year figure has been rearranged / regrouped wherever necessary, to correspond with those of the current periods's classification.
- 6. The above results of the Company are available on the Company's website www.sgfrl.com and also on www.bseindia.com. For & on behalf of Board of Directors

Date: May 30th, 2024 Place : Nagpur

PUBLIC NOTICE

NOTICE APPENDIX – 16

Under the Bye-law No. 341

site, inviting claims or objections to the transfer the shares and the interest of the Deceased unber Mrs Valshall Ramesh Fandit. The Form of

Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member Mis Valshall Ramesh Pandit. The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of Member Miss Valshall Ramesh Pandit. The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of Member Miss Valshall Ramesh Pandit Capital/Property of the Society Hat No C-0502, Atlantia CHS LTD, Casa Rio, Dombivali East, Thane. Shr/Shrimati Mr Anliket Ramesh Pandit and Mrs Valshall Ramesh Pandit and Notice of the ATLANTICA CHS LTD Co-operative Housing Society Ltd. having, address at, Casa Rio, Dombivali East, Thane and holding flat/ temement No C-0502 in the building of the society, cled on 2 and 1 and

Hon. Secretary
For and on behalf of ATLANTICA CHS LTD

Rajkumar Gurbaxani Chairman/ Whole-time Director DIN: 00324101

Suyog Gurbaxani Funicular Ropeways Limited

### जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील हसमख के. चावडा यांना त्यांचे दकान अर्थात दकान क्र.३ क्षेत्रफळ २१६ चौ.फु., तळमजला, अमिझरा को.हौ.सो लि., प्लॉट क्र.१७५, जवाहर नगर, रोड क्र.०२ गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४००१०४, सीटीएस क्र.६१२, गाव पहाडी गोरेगाव पश्चिम, तालुका बोरिवली ही जाग विक्री करण्याची इच्छा आहे. सदर दकान हे सर्व अधिभारापासन मक्त आणि माझ्या अशिलाच्या पर्णत मालकीचे आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर दुकानाबाबत कोणताही दावा असल्यास त्यांनी माझ्याकडे आजच्या तारखेपासून ७ **दिवसांत** माझ्या कार्यालयात लेखी कळवावे. अन्यथ अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पुर्ण केले जाईल आणि असे दावा त्याग केले आहेत म्हणून समजले जार्दल आणि मादया अशिलांचे अधिकार हे स्पष्ट व बाजार भाव योग्य असल्याचे समजले जाईल.

दिनांक: ३१.०५.२०२४ सुनिल सी. दव (वकील उच्च न्यायालय) नत्ता: ३०२-डी, ए विंग, सुमित समर्थ आर्केड, आरे

# PUBLIC NOTICE

रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४००१०४.

Late Asha Sureshchand Gupta was a Member of the "Ariun Darshan Co-Operative Housing Society Limited.." having address at Ayare Road, Dombivii (East) - 421201 and holding Shop No.A/1, in the building of the society Late Asha Sureshchand Gupta died on 07/02/2020 thout making any nomination.

The client behalf Advocate hereby invites claims of claimants/objector or objectors to the transfer of the said shares within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and othe proofs in support of his / her / their claims / objections for transfer of share and interest of the deceased memb in the capital/property of the society. If no claims objections are received within the period prescriber above, the society, shall be free to deal with the share and interest of the deceased member in the capital property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections if any, received by the society for transfer of shares and mher in the canital/nmner rest of the deceased me of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-law of the Advocate Office is available or inspection by the claimants/objectors. In the office of the ADVOCATE BHAGYASHRI BHANDAR between 11 A.M TO 6 P.M. from the date of publicati of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of ADV. BHAGYASHRI R. BHANDARI ADD:Office no. 106, 1stfloor, The Valaji Estate CHSLtd., Nehru Road, Opp. Thakurli Railway Station, Thakurli (East) Mobile no. 9821999938. Date: 31/05/2024

### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, मुळत श्री. किर्ती पुरुषोत्तमदास मेहता व श्रीमती चंद्रिका किर्त मेहता हे फ्लॅट क्र.३२, ममता 'ए' कोहौसोलि., ए.एम मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००२५, क्षेत्रफळ १०३० चौ.फु कार्पेट क्षेत्र या जागेचे कायदेशीर सह-मालक आहेत, तसे त्यांच्या नावे अनुक्रमांक १७६ ते १८० चे भागप्रमाणप क्र.३६ आहे, जे त्यांनी मे. गुंदेचा बिल्डर्स यांच्याकडू दिनांक ०६.०८.१९८१ रोजीच्या करारनामाद्वारे संयक्तप खरेदी केले होते. सदर श्री. किर्ती पुरुषोत्तमदास मेहत यांचे मंबई येथे दिनांक १८,१०,१९९७ रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात श्रीमती चंद्रिका किर्ती मेहता (विधव पत्नी), श्री. अपुर्व किर्ती मेहता व श्री. संदीप किर्त मेहता (मुले) यांच्याकडे सामायिक सरासरीने त्यांचे ५०% गेअरचा वापर. प्राप्त करण्यास कायदेशीर वारसदार आहेत सदर स्वर्गीय किर्ती पुरुषोत्तमदास मेहता यांचे निधनानंत नाझे अशील अर्थात श्रीमती चंदिका किर्ती मेहता, श्री अपुर्व किर्ती मेहता व श्री. संदीप किर्ती मेहता यांच्याकर मालक म्हणून सदर फ्लॅटचा वापर, वहिवाट व ताब अधिकार आहे.

नर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत मालकीत्व, तारण अधिभार, वारसाहक इत्यादी स्वरुपात काही दावा किंव अधिकार असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सद भावश्यक दस्तावेजांसह लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाश तारखेपासन **१५ दिवसांत** कळवावे. अन्यथा अशा व्यक्तीं द्मवा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल ठिकाणः मुंबई दिनांकः ३१.०५.२०२४

रमेश चंद्रा तिव (वकील उच्च न्यायालय कार्यालय: १२९, ए-विंग, आपली एकसा कोहौसोलि लिला हॉटेलजवळ, नवपाडा, मरोळ नाका, अंधेर (पुर्व), मुंबई-४०००५९

# जाहीर सूचना

वेथे सुचना देण्यात येत आहे की, माझे अशीर श्रीमती जागृती राजेंद्र मेहता या फ्लॅट क्र. इमारत क्र.**डी** १, पुजा इमारत, आशा नगर, कांदिवल (पुर्व), मुंबई-४००१०१ (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ) या जागेच्या मालक आहेत, जे त्यांनी त्यां पती **राजेंद्र के. मेहता** यांच्यासह संयुक्तपणे माझ्य अशिलाकडून खरेदी केले होते आणि तद्नंतर दिनांक ०९.०२.२००५ रोजीचे नोंद मुक्तता करारनामा नोंद अ.क्र.**९०४/२००५** नुसार सदर **राजेंद्र के** मेहता यांनी त्यांचे ५०% शेअर्स माझ्या अशिलाच्य नावे मुक्त केले आणि नंतर माझे अशील **जागृती** <mark>राजेंद्र मेहता</mark> या सदर फ्लॅटच्या एकमेव मालक झाल्या. तथापित माझ्या अशिलाकडून सदर फ्लॅटचे अधिकारी श्रेणीतील दिनांक ९.२.२००५ रोजीच मुळ मुक्तता करारनामा हरवले आहे

जर कोणा व्यकतीस मुळ मुक्तता करारनामा सापडल्यास किंवा काही दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसां**त बालील स्वाक्षरीकर्ता **ॲडव्होकेट एन.आर** पांड्ये, भांडारकर भवन, कोर्ट लेन, बोरिवर्ल (प.), मुंबई-४०००९२ येथे कळवावे. अन्यथ असे समजले जाईल की. याबाबत असा कोणताई टावा नाही आणि काही टावा असल्यास ने त्यार केले आहे.

वकील श्री. एन.आर. पांड्ये ठिकाण: मुंबई दिनांक: ३१.०५.२०२१

### जाहिर सुवना

माझे अशील सौ. सुप्रिया अरविंद नारकर यांच्या वतीने येथे सूचना देण्यात येते की, त्यांची आई श्रीमती. इंदिरा जगन्नाथ पवार आणि त्यांचे वडील श्री.जगन्नाथ धोंडू पवार हे सोसायटीच्या सदस्य होते, ज्यांच्याकडे खोलीची जागा आणि मालकीत आहे अर्थात खोली क.सी-५, गोराई (२ सुखसागर को.ऑप.हौ.सो.लि., प्लॉट क्र.२०१ आरएससी-३१, गोराई, बोरीवली (प) मुबंई-४०००९१ (यापूढे सदर खोली जागा म्हणून संदर्भ) श्री.राजाराम भीका बास्ते यांना म्हाडा प्राधिकरणाद्वारे डब्लूबीपी अंतर्गत वाटप ज्रण्यात आली होती..

ज्याअर्थी श्री. राजाराम भीका बास्ते यांनी सदरची खोली दिनांक ३१.०१.१९९४ च्या कराराबास्राबयार रीतयर श्री कसलेश राजाराव उपाध्याय यांना विकी केली (खरेदीदार म्हणून संदर्भित) तद्नंतर श्री.कमलेश राजारा उपाध्याय यांनी सदरची खोली दिनांक २१.०३ ९९९ रोजीच्या विकी करारनाम्यानूसार श्रीमती इदिंरा जगन्नाथ पवार आणि श्री. जगन्नाथ धोंड् पवार यांना विकी केली तसेच वर उल्लेखीत करारानाम्यावर अभय योजना २०२३ अंतर्गर मुद्रांक शुल्काचा भरणा केलेला आहे

सदर मालक श्री. जगन्नाथ घोंडू पवार यांचे दिनांक १०.०३.२००० रोजी निधन झाले आपि श्रीमती दृदिंश जगन्नाथ प्रवार यांचेही दिनांक २४.०२.२०२३ रोजी निधन झाले असून त्यांच्या श्चात त्यांचे कायदेशीर वारसदार आणि प्रतिनिधी नामे (१) मेहरुनिसा हनीफ खान पूर्वश्रमीची क् मंगला जगन्नाथ पवार (मुलगी) (२) सो.सुवर गणेश नायक (मुलगी) (३) सौ. सुप्रिया अरविंद नारकर (मुलगी) असे आहेत. वर नमूद व्यतिरिक्त अन्य कोणीही कायदेशीर वारसद नाहीत.् आणि सौ. सुप्रिया <u>अ</u>रविंद नारकर यांनी मयताचे इतर कायदेशीर वारसदाराकड्य हक्कसोड करार मिळविण्यासाठी म्हाडा हस्तांत एनओसी प्राप्त केल्यानंतर एकमेव सदस्य म्हण् ऱ्यांच्या नावे संस्थेचे भागभांडवलाचे त्यांच्य नावावर हस्तांतरित करण्यासाठी अर्ज कर

जर कोणीताही कायदेशीर वाारस, नामनिर्देशि व्यक्ती किंवा व्यक्ती किंवा ततीय पक्षाचा उक्त खोलीच्या जागेवर आणि समभागांवर कोणताही दावा, भार, हक्क किंवा स्वारस्य असल्यास तर तारखोचे प्रकाशन १५ दिवसांच्या आत अधोरवाक्षरीदारांना सूचित केले जाईल, त्यात अयशस्वी झाल्यास असे समजले जाईल की कोणताही दावा नाही किंवा दावा असल्यास त्याग किंवा स्थगित केले आहेत जर असतील तर माफ केले जातील किंवा सोडले जातील अरे मानले जाईल.

**सही /-**सुप्रिया सुशांत कदम वकील, उच्च न्यायालय प्लॉट क.१९१/डी-२३, गोराई.' बोरीवली (प.), मुंबई ९१.

# जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. श्रीमती सरोज किरणकुमार अदाटीया हे खालील अनुसुचीत नमुद केलेल्या मालमत्तेचे मालक आहेत आणि त्यांच्याकडून खालील अनुसुचीत नमुद केलेल्या मालमत्तेबाबतचे पुढे नमुद मुळ दस्तावेज व सर्व श्रेणी करारनामा हरविले आहेत:

१. विकासक आणि **श्री. मोहनलाल सत्यनारायणजी जडिया** यांच्या दरम्यान झालेला करारनामा २. <mark>श्री. मोहनलाल सत्यनारायणजी जडिया</mark> (विक्रेता) आणि <mark>श्री. जयंतीलाल हरजिवनदास</mark> **सोनी** (खरेदीदार) यांच्या दरम्यान झालेला दिनांक २४ **जुलै, १९८०** रोजीचा विक्री करारनामा. श्री, जयंतीलाल हरजिवनदास सोनी (विक्रेता) आणि श्रीमती सरोज किरणकमार अदाटीय (खरेदीदार) यांच्या दरम्यान झालेला दिनांक **१० मार्च, १९८८** रोजीचा विक्री करारनामा

जर कोणा व्यक्तीस, कंपनीस, संस्था किंवा महामंडळास हरवलेले मूळ दस्तावेजांबाबत ताबा वारसाहक्क, विक्री किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात पष्ट्यर्थ करारनामा आणि/किंवा दस्तावेजांच्या प्रमाणित प्रतींसह खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय **ॲडव्होकेट नेविल छेडा, द्वारा छेडा ॲण्ड असोसिएटस, दुकान** क्र.७ व ८, तळमजला, मधुर कोहौसोलि., टीपीएस ५५वा व ५६वा रस्ता, वीर सावरकर मैदानाजवळ, नाना पालकर स्मृती समिती मार्ग, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ यांच्याकडे आजच्या तारखेपासून **१४ (चौदा) दिवसांत** कळवावे. अन्यथा असे दावा किंवा आक्षेप विचारात न घेता खाली नमुद मालमत्तेची चौकशी केली जाईल आणि दावा असल्यास त्याग व स्थगित केले आहे असे समजले जाईल. कृपया नोंद असावी की, जाहीर सूचनेद्वारे दिलेले उत्तर विचारात घेतले

### वर संदर्भीत मालमत्तेची अनुसुची

गालकीत्वावरील सर्व निवासी जागा प्लॉट क्र.२०४, २रा मजला, क्षेत्रफळ ७२५ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, श्री विवेकानंद नगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारत, इमारत क्र.१, ५६, एस.व्ही. रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२, जमीन अंतिम प्लॉट क्र.७५०, गाव बोरिवली, तालुका बोरिवली, नोंदणी जिल्हा मुंबई आणि मुंबई उपनगर.

सही/- नेविल छेडा ठिकाण: मुंबई दिनांक: ३१.०५.२०२४ वकील उच्च न्यायालय

# TO WHOMSOEVER IT IS CONCERN

Notice is hereby given to the public at large that, Sale Agreement dated 7th December, 1983 between M/s. Vijay Nagar corporation (a partnership firm) builder & Developer and Chaturmal M. Mordani for the property bearing Flat No. B-206, 2nd floor, building No. A 34, in Yogi Dhawan C.H.S Ltd., situated at Yogi Nagar, Borivali (West), Mumbai 400091 is lost/misplaced and a complaint bearing lost report No. 57587 dated 28.05.2024 lodged before M.H.B Police Station by my client Mr. Chaturmal M. Mordani.

If any one finds the original Sale Agreement, kindly drop at the below mentioned address. Any person/s, banks and/or financial institutions have any kind of claim/objection/s of whatsoever nature by way of legal charges, attachment, lien, claim, lispendence, Sale, Mortgage, Lease, demands in respect of the above said flat shall lodge their claims and objections within 15 days from the date of publication hereof, with documentary evidence, at the undersigned address. If no claim/objection is received within the period prescribed above, it will be deemed that the above mentioned flat is free from all encumbrances. Failing which it shall be assumed that there is no claim/s, of any person/s or bank or financial institutions, in respect of said Flat/property and shall be treated as waived and not binding on our client. If any claim is received on the expiry of 15 days period the same will not be entertain.

Date: 28/05/2024 MS. NIKITA MEHTA Advocates High Court Bombay

# बेस्ट इस्टर्न हॉटेल्स लिमिटेड

USHA ASCOT नोंदणीकृत कार्यालयः ४०१, चार्टर्ड हाऊस, २९३/२९९, डॉ. सी.एच. स्ट्रीट, मुंबई-४००००२. CIN:L99999MH1943PLC040199

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

•					(হ্. লাखাत)
तपशील	संपलेली तिमाही ३१.०३.२४	संपलेली तिमाही ३९.१२.२३	संपलेली तिमाही ३१.०३.२३	संपलेले वर्ष ३१.०३.२४	संप्रलेले वर्ष ३१.०३.२३
	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	938.68	488.64	996.26	६२२.०९	६०५.५२
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर,					
अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(90.3८)	93.96	90.40	२२.१७	48.48
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(40.3८)	93.96	90.40	२२.१७	48.48
करानंतर कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)					
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(२१.५६)	93.34	28.86	98.04	46.80
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न					
(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर)					
आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(२२.२३)	93.34	28.82	43.36	46.80
समभाग भांडवल	986.40	986.40	98८.40	982.40	986.40
इतर भाग	-	1-1	-	६२.९८	89.49
उत्पन्न प्रतिभाग (रू.५/– प्रत्येकी)					
(विशेष साधारण बाबनंतर)					
<ol> <li>मूळ (रु.)</li> </ol>	(0.93)	0.0८	0.99	0.00	0.34
२. सौमिकृत (रु.)	(0.93)	0.0८	0.94	0.0८	0.34
0					

३५ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वरील वित्तीय निष्कर्पाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २९ मे. २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. वैधानिक लेखापरीक्षकाने ३५ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वर्पातील आर्थिक निकालांचे लेखापरीक्षण केले आहे.

कंपनी फक्त एका बिझनेस सेगमेंटमध्ये कार्यरत आहे, म्हणजे हॉस्पिटॉलेटी, त्यामुळे भारतीय अकाउंटिंग स्टॅंडर्ड (इंड एएस)- ५०८ ऑपरेटिंग सेगमेंटनुसार कोणतेही रिपोर्ट करण्यायोग्य विभाग नाहीत.

सदर अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्प हे सदर वित्तीय निष्कर्ष कंपनी कायदा २०५३ च्या कलम ५३३ अन्वये विहित इंडएएस सहवाचिता कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम २०५५ व कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) सुधारित अधिनियम, २०५६ चे नियम ३ नुसार तयार केले आहेत. 

लामांशाची शिफारस केली होती आणि घोषणा केली होती.

मागील तिमाही/वर्षाचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले आहे. वित्तीय निष्कर्ष कंपनीच्या www.ushaascot.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

बेस्ट इस्टर्न हॉटेल्स लिमिटेडकरित सही

दिलीप कोठारी मुंबई, २९ मे, २०२४

दिनांक : ३०.०५.२०२४ संयुक्त व्यवस्थापकीय संचालक ठिकाण: मुंबई डीआयएन:०००११०४३

# एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: १८४-८७, एस व्ही रोड, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई-४००१०२.

सीआयएन : एल२४२००एमएच१९६०पीएलसी०११८०७ वेबसाईटः http://www.excelind.co.in, ई-मेलः kiran.amburle@excelind.com. दरध्वनी: +९१-२२-६६४६४२००

एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेडच्या इकिटी भागधारकाच्या उल्लेखाकरिता विषय: गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये कंपनीच्या

इकिटी शेअर्सचे हस्तांतरण ही सूचना येथे देण्यात येत आहे की, गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरीक्षण हस्तांतरण आणि परतावा) नियम, २०१६ (नियम) कंपनी कायदा, २०१३ ('अधिनियम') च्या कलम १२४(६) च्या अनुषंगाने आणि नियम प्रदान करतात की, सर्व शेअर्स, ज्या लाभांशाच्या संदर्भात सलग सात वर्षे अदा किंवा दावा न केलेला आहे, तो गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये

अंतर्गत समाविष्ट असलेल्या समभागांच्या हस्तांतरणाची पद्धत समाविष्ट आहे. कंपनीने त्या भागधारकांना सूचना पाठवली आहे, ज्यांचे शेअर्स २०२४ मध्ये आयईपीएफ मध्ये हस्तांतरित केले जाण्यास पात्र आहेत, त्योंनी ३१ ऑगस्ट २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी दावा न केलेल्या लाभांशाचा दावा न केल्यास, उपरोक्त नियमांनुसार त्यांचे समभाग आयईपीएफ कडे हस्तांतरित केले जातील.

हस्तांतरित केला जाईल. नियमांमध्ये, इतर गोष्टींबरोबरच, कायद्याच्या कलम १२४ च्या उप-कलम (६)

भागधारकांचे तपशील यासह क्र. शेअर्स आणि त्यांचा फोलिओ क्रमांक किंवा डीपीआयडी- क्लायंट आयडी, ज्यांचे शेअर्स आयईपीएफमध्ये हस्तांतरित केले जाण्यास पात्र आहेत, ते कंपनीच्या www.excelind.co.in या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

भागधारक हे लक्षात ठेवू शकतात की वास्तविक आणि डिमटेरियलाइज्ड स्वरूपात असलेले शेअर्स आयईपीएफ मध्ये हस्तांतरित केले जाण्यास जबाबदार आहेत. तथापि, या शेअर्सवरील कोणत्याही जमा झालेल्या लाभासह असे शेअर्स, काही असल्यास, नियमांमध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करून आयईपीएफ कडून परत दावा केला जाऊ शकतो. भागधारकांनी लक्षात ठेवावे की, नियमांच्या तरतुर्दीनुसार, कंपनी मूळ भाग प्रमाणपत्राच्या बदल्यात दुय्यम भाग

प्रमाणपत्र जारी करेल, त्यांना आयईपीएफ मध्ये हस्तांतरित करण्याच्या उद्देशाने, ज्यावर मूळ भाग प्रमाणपत्रे आपोआप रह होतील. डिमॅट स्वरूपात शेअर्स ठेवल्यास. संबंधित डिपॉझिटरी सहभागीदाराला नियमांनसार मचित करून शेअर्स थेट आयर्डपीएफकडे हस्तांतरित केले जातील. संबंधित भागधारकांकडन कोणताही संवाद न मिळाल्यास. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वास्तविक किंवा

डिमटेरियलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण केले तरीही. कंपनी नियमांमध्ये विहित केलेल्या प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफकडे शेअर्स हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक वाटेल अशी पावले उचलेल आणि कंपनी नमुद केलेल्या समभागांशी संबंधित सर्व जबाबदाऱ्या मोदेल भागधारकांना या संदर्भात शंका असल्यास किंवा ज्यांना त्यांच्या लाभांशाचा दावा करायचा आहे त्यांनी कंपनीच्या

निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधींशी लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एमयूएफजी कॉर्पोरेट मार्केट्सचा एक भाग, एमयूएफजी पेन्शन आणि मार्केट सर्व्हिसेसचा एक विभाग) सी १०१, २४७ पार्क. एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र ४०००८३ येथे संपर्क साधण्याची विनंती केली आहे; दर.: ०२२ ४९१८६०००; ईमेल: iepf.shares@linkintime.co.in.

एक्सेल इंडस्टीज लिमिटेडकरिता एस. के. सिंघवी

कंपनी सचिव

स्वर्णसरिता ज्वेल्स इंडिया लिमिटेड (पुर्वीची स्वर्णसरिता जेम्स लिमिटेड), सीआयएन: एल३६९५५एमएच५९९२पीएलसी०६८२८३ नोंदणीकृत कार्यालयः ५०, ५ला मजला, प्लॉट क्र.४०/४२, रुबी चेंबर्स, धानजी स्ट्रीट, झवेरी बाजार, मुंबादेवी, मांडवी, मुंबई-४००००३, महाराष्ट्र

कॉर्पोरेट कार्यालयः १०४, ५ला मजला, ५७/५९, स्वर्ग हाऊस, धानजी स्ट्रीट, झवेरी बाझार, मुंबई–४०००३. **दूर.क**ः(०२२) ४३५९००००, वेबसाईट:www.swarnsarita.com, ई–मेलःinfo@swarnsarita.com २१ मार्च, २०२४ रोजी संप्रेलस्या तिमाही व वित्तीय वर्षाकरीता एकमेव व एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

					(;	रु.लाखात ईपी	एस व्यतिरिक्त)
		एकमेव					ोत
		संपलेली तिमाही	संपलेले व	वर्ष	संपलेले	हे वर्ष	
तपशील	३१.०३.२४ लेखापरिक्षित	३१.१२.२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.०३.२४ लेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.०३.२४ लेखापरिक्षित	३९.०३.२३ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	94893.09	१७५११.२६	१३९७४.०६	६८११६.८५	८४७६५.८०	७६९६९.३२	८३९९०.११
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व विशेप साधारण वावपुर्व)	१०९.८१	3.48	930.89	६९०.६२	६८१.८५	६६१.४७	८४१.११
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व विशेप साधारण बाबनंतर)	७३.०३	२.६७	900.29	५०८.६४	490.90	४७९.३१	६२९.१६
कालावधीकरिता एकूण सर्वंकप उत्पन्न/(तोटा)(करानंतर कालावधीकरिता							
एकत्रित नफा/(तोटा) व इतर सर्वकप उत्पन्न (करानंतर))	60.46	२.६७	909.40	५१६.१९	५०४.४६	४८६.८६	६२३.५२
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रतीभाग)	२०८३.७६	२०८३.७६	२०८३.७६	२०८३.७६	२०८३.७६	२०८३.७६	२०८३.७६
राखीव (मागील वर्पाच्या लेखापरिक्षित ताळेवंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	९७४३.४६	९७४३.४६	9083.88	९७४३.४६	९७४३.४६	९६९४.२७	९६९४.२७
उत्पन्न प्रतिभाग (विशेप साधारण वावपुर्व व नंतर) (दर्शनी मुल्य रू.१०/- प्रत्येकी)							
मूळ:	0.34	0.09	0.49	२.४४	2.88	2.30	3.09
सौमिकृत:	0.34	0.09	0.49	2.88	2.88	2.30	3.09

टिप . सेवी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली संपलेल्या वर्षाकरिता वित्तीय निप्कर्पाचे सविस्तर नमुन्याती उतारा आहे. संपलेल्या वर्पाकरिता वित्तीय निष्कपचि संपूर्ण नमुना कंपनीचे शेअर्स जेथे सूचिवध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात वीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेवसाईटवर आणि कंपनीच्या www.swarnsarita.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मागील कालावधीचे आकडे चाल कालावधीसह तलनायोग्य करण्यासाठी जेथे आवश्यक आहे तेथे पूर्नगठीत केले आहेत.

दिनांक: २९ मे, २०२४ ठिकाण: मुंबई

0.06

# **SVARAJ TRADING AND AGENCIES LIMITED**

CIN: L51100MH1980PLC022315 Registered Office: Office No. 30, 2nd Floor 380/82 Amruteshwar CHSL, Jagannath Sunkersett Road, Mumbai, Maharashtra, India, PIN-400002 Website: www.svarajtrading.in; Email id: svarajtradingagencies@gmail.com

	Statement of standalone Audited financial results for the quarter and year ended March 31, 2024										
	(Rs. In Lakhs in expect EP										
Sr.	Particulars Particulars		Quarter Ended		Year Ended						
No.		31/03/2024	31/12/2023	31/03/2023	31/03/2024	31/03/2023					
40.		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited					
1	Total Income from operations	30.71	9.31	27.83	40.02	27.83					
2	Profit(-Loss) before tax for the period	20.22	0.56	19.14	5.78	(3.52)					
3	Net Profit(-Loss) for the period	13.93	0.56	19.14	(0.51)	(8.22)					
4	Total Comprehensive Income for the period	44.22	0.56	350.78	29.78	323.42					
5	Paid-up equity share capital	1,475.00	1,475.00	1,475.00	1,475.00	1,475.00					

6 Basic and diluted EPS Note

1. The above Financial Results for the quarter and financial year ended March 31, 2024 were review red by the Audit Committee and the

website i.e. www.bseindia.com and Company website i.e. www.svarajtrading.in

approved by the Board of Directors at their respective meetings held on Thursday May 30, 2024 . The above is an extract of the detailed format of the standalone financial results for the quarter and financial year ended on March 31 2024 filed with the Stock Exchange under regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation 2015 . The full format of the standalone financial results for the quarter and financial year ended on March 31, 2024 are available on the Stock Exchange

> for and on behalf of the Board of Directors of Svaraj Trading and Agencies Limited

Date: May 30, 2024

Harendra Gupta Managing Directo DIN:05335662

स्वर्णसरिता जेम्स लिमिटेडकरिता सही / महेंद्र मदनलाल चोरडीय पूर्णवेळ संचालव डीआयएन क्र.:०६६६४०४१